

### NEXT MEDIAWORKS LIMITED

Corporate Office: 5th Floor, Lotus Tower,

A- Block, Community Centre,

New Friends Colony, New Delhi- 110025

Tel.: 011-66561234

August 29, 2025

**BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street

Mumbai - 400 001

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, 5th Floor Plot No. C-1, Block G,

Bandra-Kurla Complex, Bandra (E)

Mumbai - 400 051

Scrip Code: 532416 Trading Symbol: NEXTMEDIA

Sub: Newspaper Advertisement- Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulation')

Re: 44<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of the Company via video-conferencing/ other audiovisual means ('VC/OAVM')

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith copy of relevant page of "Mint" (English- all edition) and "Vritta Manas" (Marathi edition) newspapers published on 29<sup>th</sup> August, 2025, giving details, inter-alia, about the:

The aforesaid documents are also hosted on the website of the Company viz. www.nextmediaworks.com

- Completion of dispatch of Annual Report for the Financial Year 2024-25 and Notice convening the 44<sup>th</sup> AGM of the Company to be held on Wednesday, 24<sup>th</sup> September, 2025 via VC/OAVM; and
- 2. Other relevant information as required to be given to Members in terms of Companies Act, 2013 and SEBI Listing Regulation including Circular(s) issued by Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India.

This is for your information and record Thanking you,

For Next Mediaworks Limited

(Sonali Manchanda) Company Secretary

## DIGICONTENT LIMITED

CIN: L74999DL2017PLC322147 Registered Office: Hindustan Times House (2nd Floor), 18-20, Kasturba Gandhi Marg, New Delhi - 110 001 Ph.: +91-11-6656 1355; E-mail: investor@digicontent.co.in;

website: www.digicontent.co.in Corporate Office: 5th Floor, Lotus Tower, A Block, Community Centre, New Friends Colony, New Delhi-110025 **Ph.:** +91-11-6656 1234

EIGHTH (8th) ANNUAL GENERAL MEETING OF DIGICONTENT LIMITED

furtherance to our Notice published in the newspapers viz. Mint (All editions) and Hindu (Delhi NCR edition) on August 22, 2025 regarding the 8th Annual General Meeting ('AGM') of Digicontent Limited ('Company') to be held on Tuesday, September 23, 2025 at 11:00 AM (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means ('VC/OAVM'), the Members of pany are hereby informed that the Notice convening the AGM, procedure & instruction for e-voting (remote e-voting and e-voting at the AGM) and the Annual Report for FY-25 have been sent on August 28, 2025 to those Members whose e-mail id's are registered with th Company/Depository Participants ('DP')/Registrar and Transfer Agent('RTA'). Additionall in accordance with the Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015, the Company has also dispatched letter's to Members whose E-mail address' are not registered with Company/ RTA/DP, providing weblink along with a path where the Annual report for the F.Y. 2024-25 can be accessed

Members may download the Notice of AGM, Annual Report for FY-25 and other relevant documents from the website of the Company at **www.digicontent.co.in**; stock exchange: where shares of the Company are listed viz. BSE Limited <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> Nationa Stock Exchange of India Limited <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a>; and National Securities Depository Limited (NSDL) viz. <u>www.evoting.nsdl.com</u>. The venue of the AGM shall be deemed to be th

The detailed procedure for attending AGM, e-voting (remote e-voting and e-voting at the AGM etc. is set forth in the Notice of AGM, on the following lines: -

The Company is providing facility to its Members to exercise their right to vote on the business set forth in the Notice of AGM through remote e-voting and e-voting at the AGM. Procedure for e-voting and attending the AGM for Members are provided in Notice of the AGM. National Securities Depository Limited (NSDL) has been engaged by the Company for providing VC/OAVM platform and e-voting facility

The remote e-voting facility will be available during the following period:

Commencement of remote e-voting	From 9.00 a.m. (Server time) on				
-	September 18, 2025 (Thursday)				
End of remote e-voting	Up to 5.00 p.m. (Server time) on				
	September 22, 2025 (Monday)				
The Remote e-voting facility will be forthwith disabled by NSDL and Members will not be					

allowed to vote through remote e-voting, beyond the said date and time. Members of the Company whose names are recorded in the Register of Members of the

Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as or the Cut-off date i.e. **Tuesday, September 16, 2025** only, are entitled for e-voting and to attend the AGM. Once the vote on a resolution is cast by the Member, they shall not be illowed to change it subsequently. Voting rights of the Members shall be in to their holding in the paid-up share capital of the Company as on the Cut-off date.

Members who have exercised their right to vote through remote e-voting may attend the AGM, but shall not be allowed to cast their vote again thereat

In case a person has become a Member of the Company after dispatch of the Notice bu on or before the Cut-off date i.e. **Tuesday, September 16**, **2025**, or has registered the e-mail address after dispatch of the Notice, such Member may obtain the User ID and Password in the manner outlined in the Notice of AGM

Manner of registering/updating KYC details including email address

- Members holding shares in physical form and who have not registered/updated their KYC details including e-mail id with the Company or RTA, may register update such details by downloading the relevant forms from the said link <a href="https://example.com/https:// ris.klintech.com/clientservices/isc/isrforms.aspx and sending the same physically along with the request letter duly filled with the details therein and attaching such documents as required in the forms to KFin Technologies Limited, Unit: Digicontent Limited, Ramky Selenium Building, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangaredd Telangana, India - 500032.
- Members holding shares in dematerialised mode and have not registered/updated their e-mail address, can register/update their e-mail address with the DP where they maintain their demat accounts
- The result will be declared by the Chairman or any other person authorised by him, on before Thursday, September 25, 2025. The result along with the Scrutinizer's report wil be hosted on the Company's website viz. <a href="www.digicontent.co.in">www.digicontent.co.in</a> and on NSDL's website viz. <a href="www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>. The result shall also be intimated to the Stock Exchanges viz. BSE Limited & National Stock Exchange of India Limited; National Securities Depository Limited; and Central Depository Services (India) Limited. The Company wi also display the result at its Registered Office.
- In case of any query regarding e-voting facility, please refer Frequently Asked Question (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Download section at www.evoting.nsdl.com or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manage (NSDL) at <u>evoting@nsdl.com</u> or can write at NSDL, 301, 3<sup>rd</sup> Floor, Naman Chamber Plot C-32, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra – 40005 or call at 022 - 4886 7000.

Date: August 28, 2025

For **DIGICONTENT LIMITED** 

### **NOTICE INVITING TENDER**

re invited by Raiasthan Co-operative Dairy Federation Limited, from experiences manufacturers having manufacturing facilities situated in Rajasthan and its adjoining tates only, for service contract of conversion of surplus milk into Ag-mark Ghee (Grad pecial) and ISI mark SMP (Standard Grade) & WMP to be supplied by our milk union

brief particulars of the procurement are given below							
Approximate value of Services	Last time and date for receiving Bids	Period of the Contract	Validity period of Bids	Price of Bidding Document	Bid Security		
Rupees 10.00 Crore	up to 11 AM of 18/09/2025	12 months	120 Days	Rs. 2360/-	Rs. 20,00,000/- (Rs. Twenty Lacs only)		
The Complete Billian Boundary to the district form and the							

The Complete Bidding Document can be obtained from our websit ww.sarasmilkfed.rajasthan.gov.in, http://eproc.rajasthan.gov.in and ww.sppp.raiasthan.gov.in. Bid will be submitted on http://eproc.raiasthan.gov.i (UBN: CDF2526SLRC00788)

General Manager (DPM & Proj.)

### NASHIK MUNICIPAL CORPORATION **Solid Waste Management Department**

E-Tender Notice No.05/2025-26- (Corrigendum-2) Subject: Corrigendum to Tender for Empanelment of Agencies for Manpower Outsourcing Services or Sweeping and Cleaning of Roads, Public and Community Toilets Riverbank, Auditoriums and NMC School Toilets in NMC

Nashik Municipal Corporation has decided to extend the following dates:

- Last Date & Time for Submission of Tender: From 28/08/2025 @ 15:00 hrs to 04/09/2025 @ 15:00 hrs.
- Date & Time for Opening of Technical Bids: From 29/08/2025 @ 16:00 hrs. to **08/09/2025 @ 16:00 hrs.**

Interested tenderers should visit the website https://mahatenders.gov.in for detailed information. जनसंपर्क/जा.क्र/२३२/२०२५

दि.२८/०८/२०२५

**Additional Commissioner (1)** ोदा प्रदुषण टाळा भविष्य सांभाळा Nashik Municipal Corporation



### **Jalgaon City Municipal Corporation** e-Tender Notice No. 612 for 2025-26

### (Extention No.1)

Jalgaon City Municipal Corporation invites e-Tender for the work of Underground Sewerage Project for Zone II and Zone V (Khedi and Pimprala Nalla) of Jalgaon City. Tender schedule of above notice is extended up to 15.09.2025. other condition will remain same as per published notice.

Date: 29.08.2025

Sd/-(Dnyaneshwar Dhere) **Commissioner Jalgaon City Municipal Corporation** 

### **Bharti Airtel Limited** bharti

D Regd. Office: Airtel Center, Plot No. 16, Udyog Vihar,
Phase - IV, Gurugram -122015
Corp. Office: Bharti Crescent 1, Nelson Mandela Road, Vasant Kunj,
Phase II, New Delhi 110070
Tel: +91 124 4222222 Fax: +91 124 4248063 airtel Email: compliance.officer@bharti.in Website: www.airtel.in

### Notice

# Transfer of equity shares of Bharti Airtel Limited ("Company to Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is published pursuant to the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules"). The Act and the Rules amongst other matters, provide for the compulsory transfer of equity shares in respect of which dividend remains unpaid/ unclaimed for a period of seven consecutive years or nore, to Investor Education and Protection Fund (IEPF).

Adhering to the aforesaid requirements, the Company has individually communicated to such shareholders whose dividends remain unpaid/ unclaimed for seven consecutive years commencing from the financial year 2018-19, requesting them to claim the same by November 27 2025, by following the procedure laid down in the correspondences sent to them. In absence of the receipt of a valid claim by the shareholders within the mentioned time frame, the Company will transfer the said shares to IEPF authority in accordance with the Rules. The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF may please note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original certificate(s) held by them for the purpose of conversion of such shares into DEMAT form and their subsequent transfer to IEPF. Upon such issue, the original share certificate(s) which are registered in their name will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. In case of shareholders holding shares in DEMAT form, the ransfer of shares to DEMAT account of the IEPF Authority as indicated nerein above shall be effected by the Company through the respective depositories by way of corporate action. The shareholders may note hat the Company has uploaded the updated list of such shareholders

Any further dividend/benefit, if any, in respect of shares so transferred shall also be credited to IEPF and the voting rights on such shares shall remain frozen till the rightful owner claims the shares. No claim shall lie against the Company in respect of the dividend and the shares transferred to IEPF. On transfer of the dividend and shares to IEPF, the shareholders may claim the same by making an application to IEPF by following the procedure prescribed in the Rules.

alongwith Folio No./DPID and Client ID whose shares are liable to be

transferred to IEPF, on its website viz. www.airtel.in. The

shareholders may further note that the details uploaded by the

Company on its website is treated as notice in respect of issue of the

duplicate share certificate(s) by the Company for the purpose of

ransfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In view of the above, the concerned shareholders are once again requested to claim their unclaimed dividends immediately on receipt of this Notice, on or before November 27, 2025, by submitting written application along with a self-attested copy of PAN card, copy of cancelled cheque, self-attested copy of address proof and the original uncashed dividend warrant (if any) or a duly filed indemnity bond (available on the website of RTA) failing which the Company shall, in adherence to the requirements of the Act and the Rules, transfer the shares to IEPF on which dividend remains unpaid/unclaimed for seven consecutive years in accordance with applicable provisions without any further notice.

In case the shareholders have any queries, they may contact Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited, at their address Selenium Building, Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad – 500032; Toll Free No.: 1800-3454-001; Email id: einward.ris@kfintech.com. Website: www.kfintech.com

Place: New Delhi Date: August 28, 2025

Rohit Krishan Puri Joint Company Secretary & Compliance Officer

# MEDIAWORKS LIMITED

CIN: L22100MH1981PLC024052
Registered Office: Unit 701 A, 7<sup>th</sup> Floor, Tower- 2, Indiabulls Finance
Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai – 400 013;
Ph: 022 44104104;

## E-mail: investor.communication@radioone.in Website: www.nextmediaworks.com

Corporate Office: 5<sup>th</sup> Floor, Lotus Tower, A Block, Community Centre, New Friends Colony, New Delhi-110025 Ph.: +91-11-6656 1234

NOTICE OF 44TH ANNUAL GENERAL MEETING OF NEXT MEDIAWORKS LIMITED

MEDIAWORKS LIMITED

In furtherance to our Notice published in the newspapers viz. Mint (All editions) and VrittaManas (Mumbai edition) on August 22, 2025 regarding the 44<sup>th</sup> Annual General Meeting ('AGM') of Next Mediaworks Limited ('Company') to be held on Wednesday, September 24, 2025 at 11:00 AM (IST) through Video Conferencing /Other Audio Visual Means ('VC/OAW'), the Members of Company are hereby informed that the Notice convening the AGM, procedure & instructions for e-voting (remote e-voting and e-voting at the AGM) and the Annual Report for FY 2024-25 have been sent on Thursday, August 28, 2025 to those Members whose email IDs are registered with the Company/Depository Participants ('DP')/Registrar and Transfer Agent(RTA). Additionally in accordance with the Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a letter is sent to those Members, whose E-mail address' are not registered with Company/RTA/DP, providing weblink along with a path where the Annual report for the FY 2024-25 can be accessed.

Members may download the Notice of AGM, Annual Report for FY 2024-25

Members may download the Notice of AGM, Annual Report for FY 2024-25 and other relevant documents from the website of the Company viz.

www.nextmediaworks.com; stock exchanges where shares of the Company viz.

listed viz. BSE Limited at www.bseindia.com; and National Stock exchange of India Limited viz. www.nseindia.com; and National Securities Depository Limited (NSDL) viz. www.evoting.nsdl.com. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.

The detailed procedure for attending AGM, e-voting (remote e-voting and e-voting at the AGM) etc. is set forth in the Notice of AGM, on the following lines: The Company is providing facility to its Members to exercise their right to vote on the business set forth in the Notice of AGM through remote e-voting and e-voting at the AGM. Procedure for e-voting and attending the AGM for Members are provided in Notice of the AGM. National Securities Depository Limited (NSDL) has been engaged by the Company for providing VC/OAVM platform and e-voting facility.

The remote e-voting facility will be available during the following period:

From 9.00 A.M. (Server time) on September ommencement of

emote e-voting 19, 2025 (Friday)
Up to 5.00 P.M. (Server time) on Septembe 23, 2025 (Tuesday) nd of remote -voting

The Remote e-voting facility will be forthwith disabled by NSDL and tembers will not be allowed to vote through remote e-voting, beyond the said

Members of the Company whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the Cut-off date i.e. **Wednesday September 17, 2025** only, are entitled for e-voting and to attend the AGM Once the vote on a resolution is cast by the Member, they shall not be allowed to change it subsequently. Voting rights of the Members shall be in proportion to their holding in the paid-up share capital of the Company as on the Cut-off date.

Members who have exercised their right to vote through remote e-voting may attend the AGM, but shall not be allowed to cast their vote aga

In case a person has become a Member of the Company after dispatch o the Notice but on or before the Cut-off date i.e. **Wednesday**, **September 17**, **2025**, or has registered the e-mail address after dispatch of the Notice, such Member may obtain the User ID and Password in the manner outlined

Manner of registering/updating KYC details including email address Members holding shares in physical form and who have not registered/updated their KYC details including e-mail id with the Company or RTA, may register/update such details by downloading the relevant forms from the said link <a href="https://lris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx">https://lris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx</a> and sending the same physically along with the request letter duly filled with the details therein and attaching such documents as required in the forms to KFin Technologies Limited Unit: Next Mediaworks Limited Ramky Selanium Technologies Limited, Unit: Next Mediaworks Limited, Ramky Seleniur Building, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana, India - 500032


Members holding shares in dematerialised mode and have not registered/updated their e-mail address, can register/update their e-mail address with the DP where they maintain their demat accounts. The result will be declared by the Chairman or any other person authorised


by him, on or before Friday, September 26, 2025. The result along with the Scrutinizer's report will be hosted on the Company's website viz. <a href="https://www.nextmediaworks.com">www.nextmediaworks.com</a> and on NSDL's website viz. <a hr Services (India) Limited. The Company will also display the result at it Registered Office

In case of any query regarding e-voting facility, please refer Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the Download section at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a> or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager (NSDL) at <a href="https://www.evoting.gongle.com">evoting@nsdl.com</a> or can write at NSDL, 301, 3rd Floor, Naman Chambers, 6 Block, Plot No- C-32, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai- 400051

Date: August 28, 2025

For Next Mediaworks Limited Sonali Manchanda







अंधेरी विधानसभा प्रभाग क्रमांक ७९ मध्ये भव्य तीज महोत्सवाचे आयोजन

**मंबई :** दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंधेरी विधानसभा प्रभाग क्रमांक ७९ मध्ये भाद्रपद शुक्ल पक्षाच्या तृतीयेला पवित्र सण हरितालिका तीज उत्सव उत्साह आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. मंबई भाजप सचिव आणि अजय चॅरिटेबॅल ट्रस्टचे अध्यक्ष अजय तिवारी यांनी तीज उत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी विवाहित महिला शुभगीते गात असल्याचे दिसून आले. तुम्हाला सांगतो की, सर्वत्र विवाहित महिला आणि अविवाहित मुलींनी निर्जला उपवास ठेवला आणि संध्याकाळी सोळा अलंकारांमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली आणि अखंड सौभाग्य लाभावे अशी कामना केली. हरितालिका तीजने परंपरा आणि श्रद्धा ही भारतीय संस्कृतीची खरी ओळख असल्याचा संदेश दिला. या कार्यक्रमात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, अंधेरी विधानसभा पुर्वचे आमदार मुरजी पटेल हे प्रमुख उपस्थित होते. या दरम्यान महिलांनी शुभगीते गाऊन संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. याशिवाय भजन कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते. मुंबई भाजपचे नवनियुक्त अध्यक्ष अमित साटम यांनी महिलांना तीजच्या शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचे स्वागत अजय तिवारी यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या



# आझाद मैदानात मराठा आंदोलक जमण्यास सुरुवात

संपूर्ण फोर्ट विभागात भगवे मफलरवाले
 ५० बाय ५० स्टेज बांधणीचे काम सुरू

# <u>प्रतिनिधी</u> **म**ुंबई

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे पदयात्रा सुरू केली आहे.रात्री 2 वाजता पारनेरमध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. बुधवारी रात्री शिवनेरीवर दाखल होऊन तेथे त्यांनी मुक्काम केला. शिवनेरीवर शिवरायांचे दर्शन घेऊन सकाळी त्यांनी मुंबई कडे कूच केली आहे. आज ते आझाद मैदानात पोहोचून दुपारी २ वाजेपासून उपोषणाला सुरुवात करणार आहेत.

जरांगे यांचा भव्य मोर्चा आझाद मैदानात पोहोचण्या पूर्वीच काल त्यांचे हजारोच्या संख्येने अनुयायी आझाद मैदानात जमले होते. लोक झंडीने घोषणाबाजी करत येत होते. "एक मराठा लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे" अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.काही कार्यकर्ते

📕 मुंबई



पण पोलिसांच्या चेहऱ्यावर चिंता

समन्वयक वीरेंद्र पवार हे स्वत:

मैदानात हजार होते. नियोजनाबद्दल ते पत्रकारांना माहिती देत होते. पोलिसांनी ५ हजार लोकांना आझाद मैदानात परवानगी दिली आहे. पण त्यापेक्षा जास्त लोक मोर्चात सहभागी झाले आहेत. त्याबाबत आमची नियोजन समिती नियोजन करणार आहे. असे वीरेंद्र पवार सांगत होते. मोर्चा सोबत वाहने ही मोठ्या प्रमाणात आहेत. ती आम्ही शक्यतो रेल्वे स्टेशन परिसरात उभे करण्यास सांगितले आहे.असे पवार

दरम्यान, मंगळवेढा येथून २५ ऑगस्ट रोजी सायकलने निघालेले सिद्धेश्वर डोंगरे (५५), विनायक कळ्बरमे (४४) आणि तानाजी झिंबाडे (६०) हे तिघेजण फलटण, भोसरी, पनवेल येथे मुक्काम करून ४०० किमी अंतर पार करून काल २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मुंबईत आझाद मैदानात पोहोचले आहेत. आमच्या मुलांना आरक्षणाची गरज आहे ते मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. ही मागणी आताच मंजूर करून घेतली नाही तर पुढच्या काळात येणाऱ्या तरुण पिढीला त्याचा त्रास होऊ नये. म्हणून आम्ही सगळे या मोर्चात सहभागी झालो आहोत असे. विनायक कळ्बरमे यांनी

प्राण्यांसाठी विशेष उपचार सुविधा यांचा समावेश असेल. कोंडवाडा अंतर्गत पकडण्यात आलेल्या भटक्या जनावरांचे संगोपन आणि त्यांची देखभाल येथे करण्यात येईल आणि त्यांच्यावर उपचारांसाठी सुविधा उपलब्ध असतील. तसेच, लहान प्राणी दहन भट्टीचे याठिकाणी परिचालन केले जाईल.

आरोग्य उपचार आणि स्विधांसोबतच या रुग्णालय परिसरात पश्वैद्यकांसाठी कौशल्य विकास केंद्र आणि प्रशिक्षण विभाग असेल. तसेच, पशुवैद्यक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही याठिकाणी सुविधा राहील, असे

# दिड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन; कृत्रीम तलावाला गणेश भक्तांचा प्रतिसाद

मुंबई पर्यावरणाचा समतोलपणा राहावा

म्हणुन सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश मुर्ती या शाडू पासून तयार करण्यात याव्यात म्हणुन पालिकेने मुर्तीकरांना आवाहन केले होते. शिवाय हजारो टन शाड्माती मुर्तीकारांना मोफत देण्यात आली होती. काही ठिकाणी गणेश मुर्तीमुळे पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणुन काही पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर पर्याय म्हण्न गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यात कृत्रीम तलावाची निर्मिती केली जात आहे. पालिकेने मंबईत सर्व ठिकाणी लहान मुर्तींच्या विर्सजनासाठी कृत्रीम तलाव तयार केले असून या तलावात मुर्तींचे विसर्जन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावतिने भांड्प पश्चिम येथे कृत्रीम तलाव बांधण्यात आला आहे. आज दुपार पासूनच दिड दिवसांच्या मुर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात

इको फ्रेंडली कुत्रीम तलावाची निर्मिती यंदा सर्व ठिकाणी करण्यात आली असन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून हा प्रयत्न केला जात आहे. मोठ मोठ्या गणेश मुर्तीच्या विसर्जनानंतर समुद्र किंवा नदीं, तलावात केमीकल युक्त रंगामुळे मोठ्या प्रमाणावर मासे आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी कुत्रीम पाटील यांनी केले आहे.



दीड दिवसाच्या ५ हजार गणपती मूर्तींचे विसर्जन

बुधवारी वाजत गाजत आलेले गणराय काल दीड दिवसाचे गणपतींनी वाजत गाजत गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात आपल्या भक्तांचा निरोप घेतला. काल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.५४१३ गणपतींचे विसर्जन झाले. यात सार्वजनिक - १०८, घरगृती - ५२९७ आणि हरतालिका - ०८ अशा एकूण = ५४१३ गणपती होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईत २८५ कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. व या कृत्रिम तलावात च गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन भक्तांना केले आहे. काल विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. तलाव बांधण्यात आले आहेत. भांडप त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण पश्चिम येथे ईशान्य मुंबई महाविकास होत असल्याने गणेश मृतींचा आकार आघाडीचे खासदार संजय दिना पाटील लहान करण्याबाबत गेले काही वर्षे यांच्यावतिने कुत्रीम तलाव बांधण्यात यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आला असून दुपार पासून या तलावात केला जात आहे. तर दूसरीकडे नदी, गणेश मुतींचे विसर्जन करण्यात तलाव या ठिकाणी लहान गणेश आले. सर्व गणेश भक्तींनी कुत्रीम मुर्तींचे विसर्जन करण्याऐवजी कृत्रीम तलावाचा वापर गणेश विसर्जनासाठी तलावात विसर्जन करण्यात यावे, करावा, यावा असे आवाहन युवासेना अशी विनंती पालिकेतर्फे करण्यात येत कार्यकारणी सदस्य राजोल संजय

लोकल एक तास उशिराने; प्रवासी, गणेशभक्तांचे प्रचंड हाल

मध्य रेल्वेवरील टिटवाळा-आंबिवलीदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये गुरुवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाला असून लोकलसेवा एक तास विलंबाने धावत आहेत. या बिघाडामुळे प्रवासी आणि गणेशभक्तांचे प्रचंड हाल झाले. कसाऱ्यावरून कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकल एका मागे एक थांबल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब झाला. मुंबई, ठाण्यातील मोठ्या मंडळाचे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, गणेशभक्त निघाले. परंतु, लोकलच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे गणेश भक्तांचे प्रचंड हाल झाले. कसारा, टिटवाळ्यावरून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकल, टिटवाळा-आंबिवलींदरम्यान उभ्या होत्या. कसाऱ्यावरून सीएसएमटीकडे येणारी रेल्वे सेवा ठप्प झाली. तसेच सीएसएमटीवरून कसाऱ्याकडे येणारी लोकल धिम्यागतीने धावत आहेत. या घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाला कळताच, मालगाडी मार्गस्थ करण्याचे काम आणि लोकल सेवा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रातील पाळीव व भटके श्वान, गुरे-ढोरे, प्राणी व पक्षी यांच्यावर अत्याध्निक पद्धतीने उपचार करण्याच्या हेत्ने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वीटेचे पूजन करुन या रुग्णालयाचे आहेत. याच पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई हजार २४० चौरस मीटर क्षेत्रफळ मालाड येथे १०० रुग्णशय्येच्या मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रातील जिमनीवर उभारण्यात येणाऱ्या पश्वैद्यकीय रुग्णालयाची स्थापना करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि श्रीमद बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त राजचंद्र जीवदया ट्रस्ट यांच्या तथा प्रशासक भूषण गगराणी या अत्याधुनिक पशुवैद्यकीय यामधे्ण एकूण १०० रुग्णशय्या, संयुक्त विद्यमाने सार्वजनिक- यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त खासगी तत्त्वावर या पशुवैद्यकीय महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.

मराठीतील लोकप्रिय दैनिक

व्हॉइस आणि जय महाराष्ट्र टीव्ही

यांच्या संयुक्त सौजन्याने यंदा

निसर्गरक्षणाचा अवलंब करीत

उत्सव साजरा करणाऱ्या मुंबई

एका आकर्षक स्पर्धेचे आयोजन

करण्यात आले आहे.या स्पर्धेला

महाराष्ट्र प्रदषण नियंत्रण मंडळाचा

पुरस्कार लाभेला आहे.

# पशुंवर उपचारासाठी मालाड येथे १०० रुग्णशय्येच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थापना

कार्यान्वित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र जाधव यांच्या देखरेखीखाली प्रमुख डॉ. कलीमपाशा पठाण यांनी रोजी भूमिपूजन केले.

रुग्णालयाची निर्मिती होणार असून अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात पुढील दोन वर्षांत हे रुग्णालय तसेच उप आयुक्त (विशेष) चंदा पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे अतिदक्षता विभाग; लहान

दैनिक- वृत्तमानस- द परफेक्ट व्हॉइस आणि जय महाराष्ट्र **TV** प्रस्तृत

इकोफ्रेंडली घरगुती आणि गृहनिर्माण

संस्था गणेशोत्सव स्पर्धा २०२५

निसर्गरक्षणाची प्रेरणा देणाऱ्या गणेशोत्सवांना आकर्षक पारितोषिके

पद्धतीने उपचार करण्याच्या हेतने

फडणवीस यांनी बांधकामाच्या विविध उपक्रम राबविले जात सांगितले की, मालाड येथे एकूण २ पाळीव व भटके श्वान, गुरे-ढोरे, पश्वैद्यकीय रुग्णालयामध्ये पश्वर प्राणी कल्याणाच्या उद्देशाने प्राणी व पक्षी यांच्यावर अत्याधनिक उपचारासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. रुग्णालयाची स्थापना करण्यात अत्याधुनिक रोग निदानासाठी क्ष-किरण (एक्स-रे), एमआरआय; यासंदर्भात तपशील देताना अत्याधुनिक शस्त्रक्रिया व

# **MEDIAWORKS**

**नोंदणीकृत कार्यालय :** युनिट ७०१ ए, ७वा मजला, टॉवर-२, इंडियाबुल्स फायनान्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड, मुंबई - ४०००१३, **ॉपॉरेट कार्यालय:** ५ वा मजला, लोटस टॉवर, ए ब्लॉक, कम्युनिटी सेंटर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, नवी दिल्ली – ११००२५ दूर.: +९१ ११ ६६५६१२३४

### नेक्स्ट मीडियावर्क्स लिमिटेडची चव्वेचाळीसावी (४४ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा

(भाप्रवे) व्हिडियो कॉन्फरसिंग (व्हिसी) / आदर ऑडियो व्हिज्यअल मीन्सद्वारे (ओएव्हीएम) द्वारे आयोजित करण्यात आल्या संदर्भात वृत्तपत्रामध्ये म्हणजेच "मिंट" (सर्व आवृत्त्या) आणि वृत्तमानस (मुंबई आवृत्ती) मध्ये ऑगस्ट २२, २०२५ रोजी प्रसिद्ध झाली होती. ानीच्या सभासदांना ह्याद्वारे कळविण्यात येत आहे की एजीएँम बोलविणारी सूचना, ई-व्होटिंगसाठी प्रक्रिया आणि सूचना (रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएमच्या ठिकाणी ई-व्होटिंग) आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता वार्षिक अहवाल ऑगस्ट २८, २०२५ रोजी अशा सभासदांना ज्यांच्या ई-मेल आयडीची नोंद कंपनी/ डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी)/ रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट (आरटीए)

सभासद एजीएमची सुचना, आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता अहवाल आणि अन्य संबंधित कागदपत्रे कंपनीच्या www.nextmediaworks. com संकेतस्थळावरून तसेच जेथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्स्चेंजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www. oseindia.com; नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या म्हणजेच www.nseindia.com आणि नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वरून डाऊनलोड करता येतील. एजीएमसाठी ठिकाण केंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असल्याचे समजावे.

एजीएमला हजर राहण्यासाठी तपशीलवार प्रक्रिया, ई-व्होटिंग (रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएमच्या ठिकाणी ई-व्होटिंग) इत्यादी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे आहे:

- कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायावर रिमोट ई-व्होटिंग आणि एजीएममध्ये ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा देत आहे. सभासदांसाठी ई-मतदान आणि एजीएममध्ये उपस्थित राहण्याची प्रक्रिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. कंपनीने एनएसडीएलची व्हिसी/ओएव्हीएम प्लॅटफॉर्म आणि ई-व्होटिंग सुविधा पुरवण्यासाठी नियुक्ती
- रिमोट ई-व्होटिंग सुविधा खालील कालावधीमध्ये उपलब्ध असेल:

रिमोट ई-व्होटिंगची सुरवात सप्टेंबर १९, २०२५ (शुक्रवार) रोजी स. ९.०० वा. पासून (सर्व्हर टाईम) सप्टेंबर २३, २०२५ (सोमवार) रोजी सायं. ५.०० वा. पर्यंत (सर्व्हर टाईम) रिमोट ई-व्होटिंगची समाप्ती

ामूद दिनांक आणि वेळेनंतर एनएसडीएल द्वारे रिमोट ई-व्होटिंग सूचिधा अकार्यक्षम करण्यात येईल आणि सभासदांना त्यानंतर रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची परवानगी नसेल.

- कंपनीचे सभासद ज्यांची नावे कंपनीच्या सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ दिनांक म्हणजेच बुधवार, सप्टेंबर १७, २०२५) रोजी नोंदवली गेली आहेत, ते ई-व्होटिंग करणे आणि एजीएमला उपस्थित राहण्यासाठी पात्र असतील. सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर. त्यांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सभासदांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ दिनांकाला त्यांनी कंपनीच्या भरणा करण्यात आलेल्या समभाग भांडवलामध्ये त्यांच्या धारणेच्या प्रमाणात असतील
- रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राह शकतात, परंतु तेथे त्यांना पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
- जर एखादी व्यक्ती नोटीस पाठवल्यानंतर कंपनीची सदस्य झाली असेल परंतु कट-ऑफ दिनांकाला किंवा त्यापूर्वी म्हणजे बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५, किंवा नोटीस पाठवल्यानंतर ई-मेल पत्ता नोंदणीकृत केला असेल, अशा सभासद एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या पद्धतीने वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात.
- ई-मेल आयडीसह केव्हायसी तपशिल नोंदविण्याचे / अपडेट करण्यासाठी तपशिल
- प्रत्यक्ष स्वरूपात भाग धारणा केलेले सभासद आणि ज्यांनी कंपनी किंवा आरटीएकडे ई-मेल आयडीसह त्यांचे केव्हायसी तपशील नोंदणीकृत/ अपडेट केलेले नाहीत, ते https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx या लिंकवरून संबंधित फॉर्म डाउनलोड करून अशा तपशीलांची नोंदणी/अपडेट करू शकतात आणि त्यामधील तपशीलांसह योग्यरित्या भरलेल्या विनंती पत्रासह ते प्रत्यक्ष पाठव् शकतात आणि केफिन टेक्नॉलॉजीस लिमिटेड, यूनिट: नेक्स्ट मिडियावर्क्स लिमिटेड, रामकी सेलेनियम टॉवर बिल्डींग, टॉवर बी, प्लॉट क्रमांक ३१ आणि ३२, फायनॅन्शियल डिस्ट्रीक्ट , नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद, रंगारेङ्डी, तेलंगणा, भारत - ५०००३२ ह्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांच्या जोडण्यांसह पाठवता येतील.
- डीमॅट मोडमध्ये भाग धारणा केलेल्या सभासदांनी आणि ज्यांनी त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी/ अपडेट केलेले नाही, ते जेथे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात डीपीकडे त्यांचा ई-मेल आयडी नोंदणी/ अपडेट करू शकतात.
- शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अध्यक्ष किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीद्वारे निकाल . घोषित केला जाईल. छाननीकर्त्यांच्या अहवालांसह निकाल कंपनीच्या वेबसाइटवर होस्ट केला जाईल. www.nextmediaworks. com आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर उदा. www.evoting.nsdl.com. परिणाम स्टॉक एक्स्चेंजला देखील सूचित केले जाईल उदा. बीएसई लिमिटेड, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड, एनएसडीएल आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड. कंपनी आपल्या नोंदणीकृत कार्यालयातही निकाल प्रदर्शित करेल.
- ई-व्होटिंग सविधेबाबत कोणतीही शंका असल्यास, कृपया www.evoting.nsdl.com वरील डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पहा किंवा सुश्री पल्लवी यांना विनंती पाठवा. म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक (एनएसडीएल) evoting@nsdl.com वर किंवा एनएसडीएल, ३०१, ३ रा मजला, नमन चेंबर्स, जी ब्लॉक, प्लॉट नंबर- सी-३२, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई – ४०००५१ वर किंवा ०२२ - ४८८६ ७००० वर संपर्क करू शकता.

नेक्स्ट मीडियावर्क्स लिमिटेड करीता सोनाली मनचंदा.

REMSONS

नोंदणी कार्यालय: ४०१, ४ था मजला, गॅलेडीओला, हनुमान रोड विले पार्ले (पूर्व), मुंबई ४०००५७. दूर क्र: ०२२-२६२६२१००., २६११२२३६८ ई - मेल आयडी: corporate@remsons.com

### रेमसंस इंडस्ट्रीज लिमिटेडची ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावर्ल २०१४ (नियम) च्या कलम २० मधील तरतुर्दीच्या अनुषगाने ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की: १. कंपनी च्या सदस्यांची ५४ वी वार्षिक सर्वेसाधारण सभा ('एजीएम') शुक्रवार, १९ सप्टेंबर २०२ रोजी सकाळी ११:३० (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ('व्हिसी') / इतर ऑडिओ व्हिज्युअट २०१३ ('अशिनिगम्') च्य बनवलेले नियम सेबी (सचीबन्द टायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता ) विनियम २०१५ आणि या संदर्भात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय ('एमसीए') आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') यांनी जारी केलेल्या सर्व लागू परिपत्रकांसह वाचले, सदस्यांच्या सामायिक ठिकाणी प्रत्यक्ष . उपस्थितीशिवाय, ५३ व्या एजीएमची सूचना दिनांकित ११ ऑगस्ट २०२५ मध्ये नमुद केल्यानूसा कामकाजावर विचारविनिमय करण्यासाठी वाजता आयोजित केली जाईल.

एमसीएने जारी केलेले कायदा, नियम आणि लागू परिपत्रके आणि सेबी (लेस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेग्युलेशन्स') च्या रेग्युलेशन ३६(१)(अ) नुसार, ५३ व्या एजीएमची सूचना आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाची प्रत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फक्त त्या सर्व सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता संबंधित डिपॉझिटरी सहभागी किंवा कंपनी किंवा तिच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफेर एजंट् ('आरटीए') म्हणजेच एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) यांच्याकडे नोंदणीकृत केला आहे. ५३ व्या एजीए बोलावण्याच्या सचनेसह हा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट www.remso.ns.com. स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट म्हणजेच बीएसई लिमिटेड म्हणजेच www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच एनएसई लिमिटेड येथे देखील उपलब्ध आहे. www.nseindia.com आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('सीडीएसएल') च्य वेबसाइटवर म्हणजेच www.evotingindia.com.

. शिवाय, लिस्टिंग रेप्युलेशनच्या नियम ३६(१)(ब) अंतर्गत आवश्यकतेनुसार, वार्षिक अहवालाची संपर्ण माहिती कुठे उपलब्ध असेल याची वेब-लिंक प्रदान करणारे पत्र, ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए/डीपीएसकडे नोंदणीकत केलेले नाहीत त्यांना पोस्ट/करिअरद्वारे पाठवण्या

कट-ऑफ तारखेला म्हणजेच शुक्रवार, १-२ सप्टेंबर २०२५ रोजी भौतिक स्वरूपात किंव डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य सीडीएसएलच्या ५-३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाह्य ('रिमोट ई-व्होटिंग') सीडीएसएलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे व्यवसायावर इलेक्ट्रॉनिव पद्धतीने मतदान करू शकतात

सर्व सदस्यांना कळविण्यात येते की:

i. ५३" वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सामान्य आणि विशेष कामकाज केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे करता येईल

ii. रिमोट ई-व्होटिंग मंगळवार, १६" सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता सुरू होईल;

iii. रिमोट ई-व्होटिंग गरुवार, १८१ सप्टेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता संपेल; iv. ५-३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्या सदस्यांची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५ आहे;

v.३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करणा आणि सदस्य बनणारी आणि अंतिम तारखेला म्हणजेच शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evoiing@cdslindia.com किंवा rnt. hrlpdesk@ in.mpms.mufg.com वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळव शकते: आणि

vi. सदस्यांनी हे लक्षात ठेवावे की: अ) रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल त्यानंतर मतदानासाठी सीडीएसएलद्वारे अक्षम केले जाईल आणि सदस्यांना उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि एकदा सदस्या ठरावावर मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही ब) ५३ डंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान पर्व-मतदानाची सविधा देखील उपलब्ध असेल; क) ५३ इंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रिमोट ई-मतदान सुविधेद्वारे मतदान केलेले सदस्य देखील व्हीसी / ओएव्हीएम द्वारे ५३ इंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना ५३ इंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान पुन्हा मतदान करण्याची परवानगीँ दिली जाणार नाही; आणि ड) ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ तारखेला ठेवीदारांनी राखलेल्या सदस्यांच्या नोंदणी / लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदवर आहे त्यांनाच ५३ इंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचा आणि ५३ इंचाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे रिमोट ई-मतदान तसे ई-मतदानाची सुविधा घेण्याचा अधिकार असेल.

५३ व्या वार्षिक सर्वेसाधारण सभेच्या सूचनेमध्ये, ज्या सदस्यांनी शेअर्स डीमॅट आणि फिजिकट पद्धतीने धारण केले आहेत आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नाही त्यांच्यासाठी रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगची सविस्तर पद्धत दिली आहे. ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि व्हीसी

ओएव्हीएम ओर-व्होटिंगद्वारे एजीएममध्ये सामील होण्याबाबतच्या शंका/तक्रारींसाठी, कृपया श्री राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिॅमिटेड, ए विंग, २५' फ्लीअर, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल कंपनी एमपाउंड्स, एन एमे जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४००० १३ यांच्याशी संपर्क साधा किंवा helpdesk.evoting@cdslindia. com वर ईमेल पाठवा किंवा टोल फ्री क्रमांक १८०० २२ ५५ ३३ वर कॉल करा. सदस्य कंपनीच्या कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकाऱ्यांना cs@remsons.com वर देखील लिहू शकतात.

रेमसन्स इंडस्ट्रीज लि. करीता रोहित दोरजी कंपनी सचिव आणि अनपालन अधिकारी

सभासद क्र. ए ३७०७।

वत्तमानस इंग्रजी दैनिक द परफेक्ट (दोन लिफाफे ई – प्रोक्योंरमेंट निविदा प्रक्रिया)

### मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड

निविदा करिता विनंती – एमआरवीसी/डब्लू/२२५

आणि महामंबईतील घरगती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२५ च्या १५.०० वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी आहे. शुद्धीपत्र, जर असेल तर, केवळ वेब साइटवर प्रसिद्ध केले जाईल.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गणपती भक्त अथवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पढील तपशील दिलेल्या संकेत स्थळावर द्यावा पूर्ण नाव (घरगती गणपती असेल तर) गहनिर्माण संस्था (सोसायटीचे नाव, जर सोसायटीचा गणेशोत्सव असेल तर आणि अधिकृत व्यक्तीचे पुर्ण नाव),पुर्ण पत्ता मोबाईल नंबर:ईमेल आयडी: (वैयक्तिक- घरगती गणपती) ,ईमेल आयडी: (गृहनिर्माण संस्था वा सोसायटी) या तपशिलासह पढील माहिती द्यावी. गणपतीची संजावटीसहीत छायाचित्रे चांगल्या रिझोल्यूशनमध्ये आणि pdf प्रकारात आवश्यक आहेत. छायाचित्रे जास्तीत जास्त ५, तुमच्या गणपतीची मूर्ती आणि सजावटीसाठी वापरलेले इकोफ्रेंडली साहित्य आणि त्यांच्या ऊपयोग करण्यामागचा उद्देश थोडक्यात लिह्न पाठवावी.

माहिती पाठवण्याचे अंतिम तारीख: ६ संप्टेंबर, २०२५,निकालाची तारीख: २० सप्टेंबर, २०२५ आहे.पढील तपशील वेळच्या वेळी आमच्या वर्तमानपत्रात छापुन प्रसिद्ध केले जातील. सहभागासाठी:ईमेल:ecob appa2025vmtpvjm@gmail. कॉम,parkarvighnaharta@ gmail.com WhatsApp: ८१०८९५७३७७ या स्थळांवर पाठवावा.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (MRVC), कॉर्पोरेट कार्यालय दुसऱ्या मजला चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, मुंबई - ४०० ०२०, "मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (MUTP) फेज IIIA अंतर्गत पश्चिम रेल्वेच्या बोरिवली-विरार स्थानकांद्ररम्यान प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाच्या संदर्भात दहिसर ते भाईंदर स्थानक (चेनएज ३६९०० मीटर ते ४३००० मीटर पर्यंत) आणि नायगाव-वसई रोड स्थानक (चेनएज ४८००० मीटर ते चेनएज ५०६०० मीटर पर्यंत) दरम्यान मातीकाम, संरक्षक भिंत, गटार आणि टो वॉल **बांधकाम – कामासाठी"** ई-निविदा आमंत्रित करत आहे. निविदा आणि निविदा कागदपत्रांचे तपशील ई-प्रोक्युरमेंट वेबसाइट https://eprocure.gov.in/eprocure/app वर (Tender id - 2025\_MRVC\_874849\_1) उपलब्ध आहेत https://eprocure.gov.in/eprocure/app वेबसाइटवर पूर्ण ई-निविदा जमा



घरगुती श्री गणेश दर्शन स्पर्धेचे विषय पर्यावरण । पाणी हेच जीवन ग्लोबल वॉर्मिंग । महिला सक्षमीकरण

स्पर्धक नोंदणी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरु आहे.

पारितोषिक वितरण सोहळा १३ सप्टेंबर २०२५ दुपारी ३.०० वा. स्वा. सावरकर सभागृह, श्री शिवाजी पार्क, मुंबई

Ů वृत्तमानस

सारर बँक

अधिक तपशिलामाठी मंपर्क + 98 60844 44565 f @ mazabap ई-मेलः mazabappacontest@gmail.co

दिनांक: ऑगस्ट २८, २०२५ ठिकाण: नवी दिल्ली

(कंपनी सचिव)

ठिकाण: मुंबई दिनांक: २८ ऑगस्ट २०२५